

- अभियज्ञगाया zu streichen.
 अभियाति HALJ. 2, 300.
- अभियान (von या mit अभि) n. 1) das Herankommen. — 2) Angriff MBn. 3, 667. अभियाने मर्ति चक्रे कुपदं प्रति ५, ७४३८.
- अभियायिन् hingehend zu: निम्नाभिं KATHĀS. 64, 149.
- अभियोक्तर् 1) genauer Angreifer; vgl. noch MBn. 12, 8200.
- अभियोग 1) Anstrengung, Fleiss, Bemühung Verz. d. Oxf. H. 207, a. N. 3. vielleicht Bewerbung: अभियोगतश्च कन्याप्रतिपत्तिः २१३, b, 36. एकपुरुषाभियोग ३३.
- अभियोग adj. angreifbar: सुखाभिं leicht anzugreifen Spr. 3158.
- अभिरत्णा (von रत् mit अभि) n. das Schützen: गुरुदाराभिं MBn. 13, 2289. गेयार्थमाभिं KATHĀS. 62, 200.
- अभिरता (wie eben) f. dass.: मूलाभिं VARĀH. BRH. S. 95, 61.
- अभिरति 1) पश्चिम Spr. 2823, v. l. für अभिरुचि.
- अभिराधन (von राध् mit अभि) n. das Zufriedenstellen Jmdes (gen.) MBn. 3, 17011. 17013. 17045.
1. अभिराम 1) adj. BHAG. P. 11, 30, 30. — 2) m. Gefallen an: तपोर्धामि R. GOKR. 2, 116, 5.
- अभिरामप्रयुक्ति m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 123, b, 15.
- अभिरामाणी n. Titel eines Dramas Verz. d. Oxf. H. 137, b, 138, a.
- अभिरुचि lies Gefallen an (loc.) und füge hinzu: पिशुनवाक्येषु Spr. 2750. दोपत्पे BHAG. P. 12, 2, 3. अव्वाभिं Appetit Suçā. 2, 136, 9.
- अभिरुचित m. N. pr. eines Fürsten der Vidjādhara KATHĀS. 52, 64.
- अभिरूपवत् adj. = अभिरूप schön MBn. 3, 10070.
- अभिरात् Z. 2 lies मौपश्यः.
- अभिलङ्घन das Uebertreten, Zu widerhandeln: शास्त्राभिं MBn. 13, 2194. Wohl fehlerhaft für अतिलङ्घन.
- अभिलङ्घन् adj. übertretend, zu widerhandelnd: गुरुशास्त्राभिं MBn. 13, 4964. Wohl fehlerhaft für अतिलङ्घन.
- अभिलषणीय (von लष् mit अभि) adj. iconach man verlangen soll, wünschenswerth Spr. 3933.
- अभिलथ्य (wie eben) adj. zu dem oder wohin man sich hingerogen fühlt Spr. 3330.
- अभिवर्णन (von वर्ण् mit अभि) n. Beschreibung, Schilderung KATHĀS. 123, 165.
- अभेवर्प m. Regen BHAG. P. 12, 9, 11. अमृताभिं 11, 19, 9.
- अभिवर्णण adj. regnend: कामाभिं BHAG. P. 12, 10, 33.
- अभिवर्णन् lies regnend und füge BHAG. P. 10, 78, 38 hinzu.
- अभिवाज्ञा (von वाज्ञ् mit अभि) f. das Verlangen nach KATHĀS. 57, 72.
- अभिवाट 2) MBn. 12, 9972 = Spr. 3410; die ed. Bomb. अति०.
- अभिवाटनीय adj. 1) zur Begrüssung in Beziehung stehend: नामन् Be grüssungsname, derjenige Name, bei welchem man sich nennt, wenn man Jmd begrüßt, Āçv. GRHJ. 1, 15, 8. GOBH. 2, 10, 19. — 2) der Begrüssung würdig MBn. 3, 10035.
- अभिवाद् 1) zu begrüssen HALJ. 2, 243. भवतानभिवादो ऽक्षमभिवादो भवान्मया MBn. 3, 10038.
- अभिवान्या f. (sc. गो) = अभिवान्यवत्सा TBA. 1, 6, 8, 4. — Vgl. निवान्यवत्सा.
- अभिवासम् n.: अङ्गिरसामभिवासः परिवासमी दे N. zweier Sāman Ind. St. 3, 201, b.
- अभिवाहृ (von वह् mit अभि) m. das Heranfließen: ऽत्म् TS. 6, 6, 5, 4.
- अभिविक्रम (अ+विक्रम्) adj. mit grossem Muth ausgestattet TBR. 7, 39, 3, 21.
- अभिविधि, आ मर्यादायाम् ist bis exclusive, आ अभिविधि bis inclusive; vgl. noch VOP. 2, 19.
- अभिविपाण्य adj. BHAG. P. 10, 87, 19. Schol.: अभितो विगतव्यवहारः पण व्यवहार इत्यस्य द्वये पाण्युरिते ऐकिकामुष्मिकर्मरहिता इत्यर्थः.
- अभिविवृद्धि (von वर्ध् mit अभिवि) f. das Gedeihen, Segen VARĀH. BRH. S. 43, 67.
- अभिविशाङ्कन् (von शंक् mit अभिवि) adj. sich fürchtend: सर्वतः Spr. 4321.
- अभिविति (von वर्त् mit अभि) f. das Herankommen TBR. 4, 4, 6, 3.
- अभिवृद्धि Wachsthum VARĀH. BRH. S. 33, 16. Gedeihen: यशोर्धमाभिं 56, 4. नत्राभिं MBn. 1, 2463. रात्राभिं 6646.
- अभिव्यक्ति, कुर्वत्यकाले अभिव्यक्तिं न कार्यापेत्तिणो त्रुधाः KATHĀS. 56, 134. अभिव्यक्तिं स पाति चेत् wenn er sich offenbart 64, 85. SĀH. D. 96, 10, 122, 1.
- अभिव्यञ्जक, यस्य पल्लवणं प्रोक्तं पुंसो वर्णाभिव्यञ्जकम् BHAG. P. 7, 11, 35, 11, 24, 18. तस्याभिव्यञ्जकं द्रव्यम् symbolisch bezeichnend Verz. d. Oxf. H. 91, b, 7.
- अभिव्यादान lies das Verschlingen, Verschlucken (eines Vocals).
- अभिव्याप्तिं (von आप् mit अभिवि) adj. durchdringend DAÇAR. 1, 12.
- अभिशंसिन्, मिद्याभिं auch R. GOKR. 2, 109, 58. BHAG. P. 10, 8, 35.
- अभिशङ्का 2) जलामित्यभिशङ्क्या aus Besorgniß, dass es Wasser sei MBn. 2, 1664.
- अभिशङ्कन् adj. misstrauend, kein Vertrauen setzend in, nicht glaubend an: अन्योऽन्येनाभिशङ्कनः MBn. 4, 1360. सर्वाभिं 3, 12628. 13, 2197. धर्माभिं 3, 1157, v. l. 1166.
- अभिशङ्का adj. dem man misstraut, woran man nicht glaubt, verdächtig: धर्मो यस्याभिशङ्का: स्यात् MBn. 3, 1167. अनभिशङ्क्य यथा माता यथा पिता zu dem man vollkommenes Vertrauen hat 2, 190.
- अभिशाय vgl. मिद्याभिशाय.
- अभिश्रून (अ+श्रून) adj. नर् im Vortheil —, in der Oberhand befindlich, von einem Ringer TBR. 4, 7, 1, 6.
- अभिशङ्क 1) Berührung, Verbindung (संसर्ग) HALJ. 5, 59. das Sichhingeben einer Sache (= अभिनिवेश Schol.) BHAG. P. 10, 90, 11. — 3) HALJ. MBn. 1, 7297. 12, 11002. मिद्याभिं 13, 4560. — 7) HALJ. MBn. 3, 468 (= पराभव oder ड़ाळ Schol.). 3, 7431 (= पराभव Schol.). Man könnte noch Demüthigung hinzufügen.
- अभिपङ्किन् adj. (dem Feinde) eine Niederlage beibringend, demüthigend MBn. 4, 2108. = शत्रुप्रशस्तमर्य Schol.
- अभिषेव 1) a) उपास्याभिं und महाभिं s. u. महाभिषेव.
- अभिषेक 3) तीर्थाभिं BHAG. P. 10, 78, 17. — Vgl. महाभिषेक und मूर्धाभिषेक.
- अभिषेकव्य adj. zu weihen KATHĀS. 110, 67. fg.
- अभिषेचन auch überh. Besprengung, Uebergiessung: किं तस्य पुक्त्र-ब्रह्मैरभिषेचनेन MBn. 1, 655. BHAG. P. 11, 27, 35.
- अभिषेचनीय 1) b) अभिषेचनीये ऽक्षिः zur Weihe bestimmte MBn. 2,